

## मुंबई विद्यापीठाची गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ (१)(ख) अन्वये माहिती

### कलम ४ (१)(ख)(एक)

<b>मुंबई विद्यापीठाची विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेची रचना पुढीलप्रमाणे</b>	
संस्थेचे नाव	मुंबई विद्यापीठाची गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था
पत्ता	मुंबई विद्यापीठाची गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्था, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताकुऱ्ज(पुर्व), मुंबई ४०० ०९८.
संस्थेचे प्रमुख	डॉ. अनिल कर्णिक, प्रभारी संचालक
शासकीय विभागाचे नाव	मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०० ०३२.
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त	महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्र	विद्यानगरी परिसर, मुंबई.
भौगोलिक	सांताकुऱ्ज (पुर्व)
कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील	अ) गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेमध्ये पदवीपुर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यविळ व अध्यविळ स्वरूपात शिकविण्यात येतात.  ब) वरील नमूद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया
	क) वरील नमूद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षांसंबंधीची कामे व गुणपत्रिकेची कामे सयुंक्तपणे केली जातात.

	ख) महाराष्ट्र सरकार कडून विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्ती व फ्रीशीप संबंधीची सर्व कामे
	ग) वरील नमूद करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता व स्थलांतर प्रक्रिया करतो. तसेच विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र नंबर (Eligibility No) संस्थेकडून दिला जातो. तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक देणे.
	घ) गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेमध्ये पुण्यवैळ/अध्यवैळ पदवीपुर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्याक्षेत्रातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते.
	ड) गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेमध्ये पुण्यवैळ/अध्यवैळ पदवीपुर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी प्रयत्न करतो.

**कलम ४ (१)(ख)(दोन)**

<b>अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये</b>	
<b>पदनाम</b>	<b>अधिकार व कर्तव्ये</b>
संचालक	संस्थेची शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी संभाळणे. तसेच संस्थेमध्ये अभ्यासक्रम शिकविण्यासाठी येणा-या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राध्यापकांची नियुक्ती करणे.
प्लेसमेंट ऑफिसर	संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंट देण्याच्या संदर्भात कार्यवाही करणे.
वरिष्ठ प्रशासक (प्रशासक विभाग)	संस्थेमधील पुर्ण दिवसभरातील दैनंदिन कामांचे निरीक्षण व अभ्यासक्रमासंदर्भात कार्यवाही करणे. कर्मचा-यांचा मासिक पगार काढणे. इमारत साधन सामुग्री फर्निचर दुरुस्ती तसेच नव्याने

	विकत घेणे आणि इतर पत्रव्यवहार करवून घेणे. संचालकाच्या आदेशानुसार अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया व परीक्षा घेणे तसेच अभ्यासक्रम शिकविण्यासाठी येणा-या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राध्यापकांची नियुक्तीचे पत्र तयार करणे.
वरिष्ठ प्रशासक (परीक्षा विभाग)	संस्थेमधील चालविण्यात येणा-या सर्व अभ्यासक्रमाच्या अंतर्गत परीक्षा नियोजनापासून निकाल घोषीत करण्यापर्यंत तसेच विद्यार्थ्यांच्या वर्षभरात होणा-या एटीकेटीच्या परीक्षा घेणे व निकाल घोषीत करणे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात होणा-या वार्षिक परिक्षांचे नियोजन करणे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक पडताळणी करणे.
वरिष्ठ प्रशासक (वित्त व लेखा विभाग)	संस्थेमधील वित्त व लेखा विभागासंदर्भातील कामकाज पहाणे. तसेच त्यासंदर्भातील पत्रव्यवहार पहाणे. कर्मचा-यांचा मासिक पगार काढणे. फॅकल्टीची बिले व पगार काढणे. वित्त व लेखा विभागाचा कार्यभार सांभाळणे.
प्रणाली अधिकारी	संस्थेअंतर्गत असणा-या इलेक्टॉनीक वस्तूची निगा राखणे.
कनिष्ठ लेखापाल	संस्थेमधील वित्त व लेखा विभागासंदर्भातील कामकाज पहाणे. तसेच त्यासंदर्भातील पत्रव्यवहार पहाणे. कर्मचा-यांचा मासिक पगार काढणे. फॅकल्टीची बिले व पगार काढणे.
सहग्रंथपाल	संस्थेच्या ग्रंथालयाचे कामकाज पहाणे. पुस्तकाची नोंद ठेवणे.
कनिष्ठ प्रशासक	संस्थेमध्ये अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा नियत्रिणापासून निकाल घोषीत करण्यापर्यंतचे कामे पहाणे. आवक जावक पहाणे. संस्थेतील विद्यार्थ्यांना लागणारी रेल्वे सवलतीसाठी लागणारे पत्र व्यवहार पहाणे. फॅकल्टी शिक्षकांचे पगार काढणे. महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीच्या मंजुरीसंदर्भात लागणारी सर्व कामे पहाणे. ७५% पेक्षा कमी हजेरी असणा-या अपात्र विद्यार्थ्यांची यादी काढणे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता व स्थलांतर प्रक्रिया तपासणे व विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र नंबर (Eligibility No) देणे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक देणे. संचालक व सहसंचालक यांनी नेमून दिलेली कामे करणे. संस्थेत आलेले ईमेल व दूरध्वनीना उत्तर देणे.

शिपाई	वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करणे. फायलिंग करणे तसेच संस्थेच्या कार्यालयात नमून देण्यात आलेली कामे करणे.
हमाल व सफाई कामगार	संस्थेमधील कार्यालय व वर्गामध्ये साफसफाई व इतर कामे करणे.
माळी	संस्थेच्या आवाराचे बागकाम बघणे. त्यासंदर्भातील सर्व कामे करणे.
वाहनचालक	संस्थेच्या संचालकाना नेआण करणे व त्यांच्या निर्देशाचे पालन करणे.

#### कलम ४ (१)(ख)(तीन)

**निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली**

**कामाचे स्वरूप :** गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेमध्ये पदवीपुर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम पुणविळ व अधविळ स्वरूपात शिकवणे. याअभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायीक कौशल्याचा विकास होण्यासाठी विविध क्षेत्रातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. तसेच संस्थेतर्फे वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना इंटरशिप ट्रेनिंग दिली जाते. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया करून विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा घेवून त्यांना परिक्षेत मिळणा-या गुणानुसार यादी लावून प्रवेश देणे. परिक्षा घेवून निकाल लावणे. तसेच विद्यार्थ्यांना रेल्वे पास सुविधा, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन अभ्यासक्रम एकत्र करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे नहरकत प्रमाणपत्र (Duel Degree NOC), स्थंलातर प्रमाणपत्र (Transfare Certificate), ट्रांसक्रिप्ट प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे अर्ज भरणे ते विहीत करून ते समाजकल्याण विभागाकडे पाठविणे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता व स्थलांतर प्रक्रिया तपासणे व विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र नंबर (Eligibility No) देणे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक देणे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाल्यानंतर वर्षांखेरी विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेवरून त्यांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे.

अधिनियमाचे नाव : महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालय प्रमाणसंहिता नियमावली १९८४ नुसार व गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेला मिळालेल्या स्वायक्ता नियम क्र.५९३ ते ६४२ नुसार

कार्यालयीन आदेश : मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार

अनु क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी/दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी
१	गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेत पदवीपुर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम पुणिवळ व अधिवळ स्वरूपात अभ्यासक्रम शिकवणे.	प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नेमून देण्यात येणा-या कालावधीनुसार	प्रभारी संचालक
२	विद्यार्थ्यांना रेल्वे पास सुविधा, बोनाफाईड प्रमाणपत्र, दोन अभ्यासक्रम एकत्र करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे नहरकत प्रमाणपत्र (Duel Degree NOC), स्थंलातर प्रमाणपत्र (Transfare Certificate ), ट्रांसक्रिप्ट प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देणे.	विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक
३	अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता व स्थलांतर प्रक्रियासंदर्भातील अर्ज भरून घेणे, अर्ज तपासणे तसेच इतर विद्यापीठाकडून पत्राव्दारे किंवा ऑनलॉन विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे व विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र नंबर (Eligibility No) देणे.	तात्काळ आवश्यकतेनुसार	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक
४	मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ़िशीपचे अर्ज भरणे ते विहीत करून ते समाजकल्याण विभागाकडे पाठविणे.	तात्काळ आवश्यकतेनुसार	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक
५	महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांनी वेळोवेळी दिलेली कामे करणे.	कामाच्या स्वरूपानुसार	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक

६	माहितीचा अधिकार २००५ संदर्भात आलेल्या अर्जामधील संस्थेसंदर्भातील माहिती अर्जदारास पाठविणे.	तात्काळ आवश्यकतेनुसार	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक
---	--	-----------------------	-------------------------------

**कलम ४ (१)(ख)(चार)**

**स्वतःची कार्य पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरविण्यात आलेली मानके**

अनु. क्र.	सूचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष
१	महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आलेले विषय	महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके
२	महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे संलग्न महाविद्यालये प्रमाणसंहिता नियमावली १९९४ नुसार आलेले विषय	नियमावली १९९४ नुसार

**कलम ४ (१)(ख)(पाच)**

**संस्थेकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख**

अनु. क्र.	कर्मचा-याकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख	नियम क्रमांक व वर्ष
१	महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आलेले विषय	महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके
२	माहितीचा अधिकारसंदर्भात मागविण्यात आलेली माहिती	माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार

**कलम ४ (१)(ख)(सहा)**

<b>संस्थेकडे असलेल्या किंवा संस्थेच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण</b>				
अनु. क्र.	दस्तऐवजांचा प्रकार	विषय	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी	संबंधित व्यक्ती/पदनाम
१	नोंदपुस्तक वही	कर्मचा-यांचे हजेरीपट	५ वर्ष	प्रभारी संचालक वरिष्ठ प्रशासक
२	नोंदपुस्तक वही	आवक जावक नोंद वही	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
३	नोंदपुस्तक वही	स्टॉक रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
४	नोंदपुस्तक वही	पेंमेट रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ लेखापाल
५	नोंदपुस्तक वही	पेटी कॅश व दैनंदिन रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ लेखापाल
६	नोंदपुस्तक वही	स्टेशनरी रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
७	नोंदपुस्तक वही	डेड स्टॉक रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
८	नोंदपुस्तक वही	हिस्टरी रजिस्टर	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
९	नोंदपुस्तक वही/ संगणकामध्ये नोंद	विद्यार्थी नोंद	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
१०	नस्ती	ग्रंथालय संदर्भातील परिपत्रके	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
११	नस्ती	माहितीच्या अधिकाराखालील आलेली परिपत्रके	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
१२	नस्ती	शिष्यवृत्ती/फ्रिशिप संदर्भात आलेली परिपत्रके आणि पत्रव्यवहार	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक

१३	नस्ती	पात्रता व स्थलांतर प्रक्रियासंदर्भातील अर्ज, परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
१४	नस्ती	पदव्युत्तर विद्यार्थ्यांची नोंद(PG Registration )	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक
१५	नस्ती	आस्थापना विभागाकडून आलेली परिपत्रके व पत्रव्यवहार	५ वर्ष	कनिष्ठ प्रशासक

**कलम ४ (१)(ख)(सात)**

संस्थेचे धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोंकाकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील				
अनु. क्र.	व्यवस्थेचा तपशील	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/परिपत्रकाबद्दारे	पुनवृत्तीकाल
१	सल्लागार मंडळ(Advisory Committee)	संस्थेच्या सर्व महत्वाच्या निर्णय व विकासासंदर्भातील निर्णय घेणे.	मुंबई विद्यापीठ व गरवारे व्यवसाय शिक्षण व विकास संस्थेच्या करारानुसार	५ वर्ष
२	व्यवस्थापन मंडळ (Board of Management )	संस्थेच्या सर्व महत्वाच्याबाबंदी व विकासासंदर्भातील निर्णय घेणे.	स्वायक्ता नियम क्र.५९३ ते ६४२	५ वर्ष

**कलम ४ (१)(ख)(आठ)**

<p style="text-align: center;">आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्याचे आणि अन्य निकायांचे विविरण आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे याबाबतचे विविरण</p>					
अनुक.	समितेचे नाव	समितेचे सदस्य	समितीचे उद्दिदष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही
१	अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील समिती(Admission Committee)	संचालक, सहसंचालक शिक्षक	शैक्षणिक वर्षात संस्थेत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील बैठक	दर वर्षी	नाही
२	अभ्यासक्रम समिती(Course Committee)	संचालक, सहसंचालक शिक्षक, औद्योगिक/विषय तज्ज्ञ, एक माजी विद्यार्थी	अभ्यासक्रमातील महत्वाचे बदल करणे.	दर तीन वर्षांनी	नाही
३	परिक्षा समिती(Examination Committee)	संचालक, सहसंचालक शिक्षक, अभ्यासक्रमाचे समन्वयक	सर्व अभ्यासक्रमाबाबतच्या परिक्षांबाबतचे महत्वाचे निर्णय	वर्षातून दोनदा	नाही

४	मार्कस सेटीलिंग समिती	संचालक, सहसंचालक शिक्षक, अभ्यासक्रमाचे समन्वयक	ग्रेस मार्क देण्यासाठी	प्रत्येक परिक्षेच्या कालावधीक रीता	नाही
५	अँन्टी रॅगिंग समिती	संचालक, सहसंचालक, शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी	रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याला योग्य न्याय देणे.	आवश्यकतेनु सार	नाही
६	Unfair Means Committee	सहसंचालक, शिक्षक	विद्यार्थ्यांने परिक्षेच्या वेळी केलेल्या कॉपी बाबत न्याय निवाडा करणे	आवश्यकतेनु सार	नाही

**कलम ४ (१)(ख)(नऊ)**

संस्थेतील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका					
अनु. क्र.	पदनाम	अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव	वर्ग	रूजू दिनांक	दूरध्वनी क्रमांक/फॅक्स/ईमेल
१	प्रभारी संचालक	डॉ. अनिल कर्णिक	अ	१/१/२०१६	०२२-२६५३०२६७ garware@giced.mu.ac.in
२	प्लेसमेंट ऑफिसर	श्रीमती. शिल्पा बोरकर	अ	२६/६/२०१५	०२२-२६५३०२५८/५९ /६४ garware@giced.mu.ac.in
३	वरिष्ठ प्रशासक	कु. साजिदा सोलकर	क	१/१०/२०१४	----- “-----

४	वरिष्ठ प्रशासक	सौ. सना अन्सारी	क	१/१०/२०१४	०२२-२६५३०२५८/५९ /६४ garware@giced.mu.ac.in
५	प्रणाली अधिकारी	श्री. योगेश घाणेकर	क	१/१०/२०१४	---- "-----
६	प्रणाली अधिकारी	कु.योजना म्हात्रे	क	१३/४/२०१५	---- "-----
७	कनिष्ठ लेखापाल	कु. तृप्ती धोपटे	क	१/१०/२०१४	---- "-----
८	सहग्रंथपाल	सौ. दिपाली शिंदे	क	१/०१/२०१५	---- "-----
९	कनिष्ठ प्रशासक	सौ. सुरेखा होवाळ	क	१/१०/२०१४	---- "-----
१०	कनिष्ठ प्रशासक	सौ. निर्मला भिंगे	क	१/१०/२०१४	---- "-----
११	कनिष्ठ प्रशासक	सौ. मनस्वी लाड	क	१/१०/२०१४	---- "-----
१२	कनिष्ठ प्रशासक	सौ. श्रद्धा लाड	क	१/१०/२०१४	---- "-----
१३	कनिष्ठ प्रशासक	सौ. योगेश्वरी मोजिद्रा	क	१/०१/२०१५	---- "-----
१४	कनिष्ठ प्रशासक	श्री. सुनिल मुदगळ	क	१/१०/२०१४	---- "-----
१५	कनिष्ठ प्रशासक	श्री. शशिकांत मिसाळ	क	१/१०/२०१४	---- "-----
१६	कनिष्ठ प्रशासक	सौ. नम्रता तावडे	क	१/१०/२०१४	---- "-----

१७	कनिष्ठ प्रशासक	श्री. उदय दाभोळकर	क	१/११/२०१५	०२२-२६५३०२५८/५९ /६४ garware@giced.mu.ac.in
१८	कार्यशाला तंत्रज्ञ	कु.श्रुती जाधव	क	१/१०/२०१४	---- "-----
१९	कार्यशाला तंत्रज्ञ	कु. आशिवनी बनकर	क	१/८/२०१५	---- "-----
२०	कार्यशाला तंत्रज्ञ	श्री. तुषार पाटील	क	१४/९/२०१५	---- "-----
२१	शिपाई	श्री. विजय मोहरे	ड	१/१०/२०१४	---- "-----
२२	शिपाई	सौ. स्नेहल खेडेकर	ड	१/१०/२०१४	---- "-----
२३	शिपाई	श्री. संगमेश कांबळे	ड	१/१०/२०१४	---- "-----
२४	शिपाई	श्री. प्रमोद निकम	ड	१/१०/२०१४	---- "-----
२५	शिपाई	श्री. राजेश पेडामकर	ड	१/१०/२०१४	---- "-----
२६	शिपाई	श्री. अतुल वाढळ	ड	२६/११/२०१५	---- "-----
२७	हमाल	श्री. रमेश गजरे	ड	१/१०/२०१४	---- "-----
२८	हमाल	सौ.सिमा जोरावर	ड	१/१०/२०१४	---- "-----
२९	हमाल	सौ. विनिता सुर्वे	ड	११/६/२०१५	---- "-----

३०	हमाल	श्री. भीमराव जाधव	ड	१/१०/२०१४	०२२-२६५३०२५८/५९ /६४ garware@giced.mu.ac.in
३१	हमाल	श्री. प्रविण बागल	ड	८/१२/२०१५	---- "-----
३२	वाहनचालक	श्री. प्रशांत बोभाटे	ड	१/१०/२०१४	---- "-----
३३	माळी	सौ. विजया राणे	ड	१७/११/२०१५	---- "-----
३४	माळी	श्री. समिर जाधव	ड	९/१२/२०१५	---- "-----

**कलम ४ (१)(ख)(दहा)**

संस्थेच्या प्रत्येक अधिका-याला आणि कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धती					
अनु. क्र.	पदनाम	अधिकारी व कर्मचा-यांचे नाव	वर्ग	मासिक वेतन	प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धत
१	प्रभारी संचालक	डॉ. अनिल कर्णिक	अ	१०,०००/- (मानधन)	----
२	प्लॅसमेंट ऑफिसर	श्रीमती. शिल्पा बोरकर	अ	१५६००-३९१००-६०००	----
३	वरिष्ठ प्रशासक	कु. साजिदा सोलकर	क	३०,०००/-	----

४	वरिष्ठ प्रशासक	सौ. सना अन्सारी	क	३०,०००/-	-----
५	प्रणाली अधिकारी	श्री. योगेश घाणेकर	क	२०,०००/-	-----
६	प्रणाली अधिकारी	कु.योजना म्हात्रे	क	२०,०००/-	-----
७	कनिष्ठ लेखापाल	कु. तृप्ती धोपटे	क	१८,०००/-	-----
८	सहग्रंथपाल	सौ. दिपाली शिंदे	क	१८,०००/-	-----
९	कनिष्ठ प्रशासक	सौ. सुरेखा होवाळ	क	१८,०००/-	-----
१०	कनिष्ठ प्रशासक	सौ. निर्मला भिंगे	क	१८,०००/-	-----
११	कनिष्ठ प्रशासक	सौ. मनस्वी लाड	क	१८,०००/-	-----
१२	कनिष्ठ प्रशासक	सौ. श्रधा लाड	क	१८,०००/-	-----
१३	कनिष्ठ प्रशासक	सौ. योगेश्वरी मोजिद्रा	क	१८,०००/-	-----
१४	कनिष्ठ प्रशासक	श्री. सुनिल मुदगळ	क	१८,०००/-	-----
१५	कनिष्ठ प्रशासक	श्री. शशिकांत मिसाळ	क	१८,०००/-	-----
१६	कनिष्ठ प्रशासक	सौ. नम्रता तावडे	क	१८,०००/-	-----

१७	कनिष्ठ प्रशासक	श्री. उदय दाभोळकर	क	१८,०००/-	-----
१८	कार्यशाळा तंत्रज्ञ	कु.श्रुती जाधव	क	१८,०००/-	-----
१९	कार्यशाळा तंत्रज्ञ	कु. आशिवनी बनकर	क	१८,०००/-	-----
२०	कार्यशाळा तंत्रज्ञ	श्री. तुषार पाटील	क	१८,०००/-	-----
२१	शिपाई	श्री. विजय मोहरे	ड	९,०००/-	-----
२२	शिपाई	सौ. स्नेहल खेडेकर	ड	९,०००/-	-----
२३	शिपाई	श्री. संगमेश कांबळे	ड	९,०००/-	-----
२४	शिपाई	श्री. प्रमोद निकम	ड	९,०००/-	-----
२५	शिपाई	श्री. राजेश पेडामकर	ड	९,०००/-	-----
२६	शिपाई	श्री. अतुल होवाळ	ड	९,०००/-	-----
२७	हमाल	श्री. रमेश गजरे	ड	९,०००/-	-----
२८	हमाल	सौ.सिमा जोरावर	ड	९,०००/-	-----
२९	हमाल	सौ. विनिता सुर्वे	ड	९,०००/-	-----
३०	हमाल	श्री.भीमराव जाधव	ड	९,०००/-	-----
३१	हमाल	श्री. प्रविण बागल	ड	९,०००/-	-----
३२	वाहनचालक	श्री. प्रशांत बोभाटे	ड	१५,०००/-	-----
३३	माळी	सौ. विजया राणे	ड	९,०००/-	-----
३४	माळी	श्री. समिर जाधव	ड	९,०००/-	-----

**कलम ४ (१)(ख)(अकरा)**

**सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून  
दिलेला अर्थसंकल्प आणि सविस्तर केलेल्या रकमांचा अहवाल**

अनु.क्र.	प्रस्तावित कामाचा तपशील	प्रस्तावित खर्च	नेमून दिलेला अनुदान	सविस्तर रकमांचा अहवाल
१	रिपेअरस आणि मेन्टेनन्स	₹१०,२०,०००/-	₹१०,२०,०००/-	₹५,२६,००२/-
२	इमारत दुरुस्ती	₹१५,००,०००/-	₹१५,००,०००/-	₹१४,२३,१७५/-
३	कॉम्प्युटर फॅसिलिटी	₹३,००,०००/-	₹३,००,०००/-	₹१,८८,२००/-
४	ट्रेनिंग फॅसिलिटी	-	-	-
५	ऑडव्हरटाईजमेंट	₹१२,००,०००/-	₹१२,००,०००/-	₹९३,३३३/-
६	मुद्रण, लेखन सामग्री, कागद व टपाल	₹१२,००,०००/-	₹१२,००,०००/-	₹८,६७,९२१/-
७	प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका	₹३,००,०००/-	₹३,००,०००/-	-
८	विडिझिटिंग प्रोफेसर लेक्चर	₹१,५०,००,०००/-	₹१,५०,००,०००/-	₹१०,३७,९००/-
९	शैक्षणिक सहल व क्षेत्रिय अभ्यास	₹१,००,०००/-	₹१,००,०००/-	₹८५,०००/-
१०	शिबिरे चर्चासत्र आणि परीषद	₹२,००,०००/-	₹२,००,०००/-	₹१,८०,००८/-
११	ग्रंथालय	₹१,००,०००/-	₹१,००,०००/-	₹८२,७२६/-

१२	यंत्रसामग्री	१५,००,००० / —	१५,००,००० / —	६,३८,१०० / —
१३	फर्निचर आणि फिक्चर	५०,००,००० / —	५०,००,००० / —	४९,२८,०४५ / —
१४	पुस्तके	५,००,००० / —	५,००,००० / —	३,३०,६४६ / —

कलम ४ (१)(ख)(बारा)

अर्थसहाय्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा  
कार्यक्रमांच्या लाभाधिका-यांचा तपशील

निरंक

कलम ४ (१)(ख)(तिरा)

ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा  
तपशील

निरंक

कलम ४ (१)(ख)(चौदा)

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या  
संबंधातील तपशील

अनु.क्र.	माहितीच्या संबंधातील तपशील	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पद्धत
१	विद्यार्थ्यांची नोंद	संगणक	रीतसर अर्ज

**कलम ४ (१)(ख)(पंधरा)**

**माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणा-या सुविधांचा तपशील तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील**

**उपलब्ध सुविधा**

१. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी दिलेला वेळ सकाळी १०.०० ते ५.०० वाजता
२. संस्थेच्या बेबसाईटवर [www.giced.edu.in](http://www.giced.edu.in) दिलेली माहिती.
३. संस्थेमध्ये लावण्यात आलेल्या सूचना फलकामध्ये दैनंदिन ठळक घडामोडी, पोस्टर्स पत्रके, शैक्षणिक विषयी माहिती, परिक्षांचे वेळापत्रक व निकाल तसेच शैक्षणिक परिपत्रके याविषयीसंदर्भातील माहिती.
४. ग्रंथालय सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते ६ वाजता आणि रविवार सकाळी १० ते ६ वाजता.

**कलम ४ (१)(ख)(सोळा)**

**जन माहिती अधिकार्यांची नाव, पदनाम आणि इतर माहिती**

**डॉ. अनिल कर्णिक**

प्रभारी संचालक व जन माहिती अधिकारी,  
गरवारे व्यवसास शिक्षण व विकास संस्था,  
मुंबई विद्यापीठ, मुंबई ४०० ०९८.  
दूरध्वनी नंबर - ०२२-२६५३०२५८/५९/६४  
ईमेल [garware@giced.mu.ac.in](mailto:garware@giced.mu.ac.in)  
वेबसाईट - [www.giced.edu.in](http://www.giced.edu.in)

**कलम ४ (१)(ख)(सतरा)**

**विहित करण्यात येईल अशी इतर माहिती**

**निरंक**

You are using demo version  
Please purchase full version from [www.technocomssolutions.com](http://www.technocomssolutions.com)